Registered : Office 323/324, 3rd Floor, Building No. 9, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai-400 053 T : (+91) 22 65653451 / 65643453 F : (+91) 22 40148764

E: jmdtele@gmail.com W: www.jmdlimited.co.in CIN: L67190MH2000PLC033180



May 27, 2022

The Deputy Manager
Department of Corporate Services
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street, Fort
Mumbai - 400 001

Ref: Scrip Code 511092

Sub: Newspaper advertisement pertaining to Financial Results of Q4FY22

Respected Sir or Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to financial results of the Company for the 4th Quarter and year ended on 31st March 2022. The advertisements were published in English and Marathi newspapers on 27th May 2022.

This information will also be hosted on the Company's website, at www.jmdlimited.co.in

Thanking You,

Yours Faithfully, For JMD VENTURES LIMITED

Dhruva paray an ll DHRUVA NARAYAN JHA DIN: 01286654 MANAGING DIRECTOR

Enclosed: a/a

PUBLIC NOTICE

We hereby invite claims or objections from th

heir or heirs or other claimant or claimants objector or objectors to the transfer of the

member in the capital/property of the societ within a period of 15 (fifteen) days from the

shares and interest of the deceased member

n the capital/property of the society. If

claims/objections are received within the period

prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of

the society in such manner as is provided

Dated on this 27th day of May 2022 at Mumba

SHANTI NIWAS CHS LTD. BLDG.NO.

PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E), MUMBAI 400 101

nder the bye laws of the society.

and applied to the society.

दर्जेदार व विकासकाम ांना प्राधान्य – गणेश भोसले

अहमदनगर, दि.२६ ः नगर शहरामध्ये आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे सुरू आहेत .त्यांनी शासनाकडून रस्त्यांच्या विकास काम ासाठी मोठा निधी मंजूर करून आणला आहे.या निधीचा योग्य पद्ध तीने उपयोग व्हावा,या दृष्टीने नियोजन करून दर्जेदार कामे करून घेतली जाणार आहे. रस्त्याचे काम होण्यापूर्वी जमिनी अंतरगातील पिण्याच्या पाण्याचा लाईन,ड्रेनेज लाईनचे कामे पूर्ण करून घेतली जात आहे.जेणेकरून एकदा केलेले काम पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.निधीचा योग्य विनियोग व्हावा यासाठी रस्त्यांच्या कामाची पाहणी केली जाणार आहे. दर्जेदार विकास कामांतून शहराच्या वैभवात भर पाडण्याचे काम होत असते. सारसनगर परिसरामध्ये विविध विकास कामे सुरु आहे.याचबरोबर शहरातील विविध भागांमध्ये कामे सुरू आहेत,अशी माहिती उपमहापौर गणेश भोसले यांनी दिली. सारसनगर मधील संदीप नगर परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाची पाहणी उपमहापौर गणेश भोसले व नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केली.यावेळी ठेकेदार अनुज सोनीमंडलेचा व

शरद मेहेर उपस्थित होते.

तपशील

करपूर्व अपवादात्मक बाबनंतर निव्वळ नफा/(तोटा)

कर व अपवादात्मक बाबनंतर निव्वळ नफा

भरणा केलेले समभाग भांडवल

इतर सर्वंकष उत्पन्न

उत्पन्न प्रतिभाग

ठिकाण: मुंबई

दिनांक: २६.०५.२०२२

ठिकाण: मुंबई दिनांक: २५.०५.२०२२

कर व अपवादात्मक बाबपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

JMD VENTURES LIMITED Regd. Office: Unit No. 323/324, 3rd Floor, Building No. 9, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053. CIN: L67190MH2000PLC033180, Email: imdtele@gmail.com, Website: www.imdlimited.com STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

	YEAR ENDED	J.O. MAIN	J. 1 2 J Z Z		s in lakhs)	
SI. No.	PARTICULARS	Quarter ended 31st March 2022 Audited	Quarter ended 31st March 2021 Audited	Year Ended 31st March 2022 Audited	Year Ended 31st March 2021 Audited	
_	T					
1	Total Income from Operations (Net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary	166.70	362.51	305.03	380.45	
	items	(17.60)	(0.35)	7.45	(7.92)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra ordinary items	(17.60)	(191.08)	15.34	(337.18)	
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other		, ,		,	
5	Comprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital	(5.72)	(191.08)	14.15	(336.91)	
	(Face Value of Rs. 10/- each)	1,442.92	1,442.92	1,442.92	1,442.92	
6	Other Equity			1,799.906	1,785.76	
7	Earning Per Share (before Extra- Ordinary items) of Rs. 10/- each (for continuing and discontinued operations)					
(i)	a) Basic b) Diluted	(0.040) (0.040)	(1.324) (1.324)	0.098 0.098	(2.335) (2.335)	

The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the quarter and Year ended 31st March 2022 filed with the Stock Exchange/s under Regu lation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Audited results for the Quarter and Year ended 31st March 2022 is available on the Company website www.jmdlimited.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com

For JMD Ventures Limited Dhruva Naravan Jha Managing Director Date: May 25, 2022

(पहा अधिनियम-१५(१)(अ))१६(३)

lace : Mumba

ऋण वसुली न्यायाधिकरण, गुवाहाटी सुवर्णा भवन, घर क्र.१२, न्यु टाऊन पथ, हनुमान मंदिराजवळ, जी.एस. रोड,

उलुबारी, गुवाहाटी-७८१००७ (आसाम) प्रकरण क्र.ओए/२९९/२०२१

ऋण वसली न्यायाधिकरण (प्रक्रिया) अधिनियम १९९३ चे नियम ५ चे उपनियम (२ए) सहवाचिता कायद्याच्या कलम १९ चे उपकलम (४) अन्वये समन्स. बँक ऑफ दंदिया विरुद्ध

प्राणदीप ब्लॉक्स इंडस्ट्रीज

स्वर्गीय आशुतोष दत्त रॉय यांचा मुलगा, ६बी, बालका अपार्टमेंटस्, ६८बी, बल्लीगंज सर्क्युलर रोड, कोलकाता-७०००१९

२) श्री. मनोज रविंदनाथ शिरोड़कर श्री. रविंद्रनाथ रामकृष्ण शिरोडकर यांचा मूलगा, ए-१६०४, ओबेरॉय वुडस्, मोहन गोखले रोड, गोरेगाव पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००६३.

ज्याअर्थी ओए/२९९/२०२१ हे **दिनांक ०९.०५.२०२२** रोजी पीठासीन अधिकारी/निबंधकांसमक्ष प्रचिबद्ध करण्यात आले होते.

ज्याअर्थी सदर न्यायाधिकरणाने रक्कम **रु.५६४६२८४.८०** च्या वसुलीकरिता तुमच्या विरोधात कायद्याच्य कलम १९(४) अन्वये सदर अर्जावर समन्स/नोटीस (ओए) वितरीत केली आहे (दस्तावेजाच्या प्रतींसह अर्ज जोडलेला आहे).

कायद्याच्या कलम १९ चे उपकलम (४) नुसार तुम्ही, प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

१) विनंती केलेले सहाय्य म्हणून समन्सची सेवा ३० दिवसात का देऊ नये याचे कारणे दाखवा. २) मुळ अर्जाचे अनुक्रमांक ३ए अंतर्गत अर्जदाराद्वारे विहित मालमत्ता व संपत्ती व्यतिरिक्त अन्य मालमत्त

३) मूळ अर्जाचे अनुक्रमांक ३ए अंतर्गत दिलेल्या प्रतिभूत मालमत्ता किंवा अन्य इतर मालमत्ता व . संपत्तीचे व्यवहार व निवारण करण्यापासून तुम्हाला रोखण्यात यावे, जेणेकरून मालमत्तेच्या जप्तीकरिता

) तम्ही न्यायाधिकरणाच्या पुर्वपरवानगीशिवाय मुळ अर्जाचे अनुक्रमांक ३ए मध्ये दिलेले किंवा विहित मालमत्ता आणि इतर संपत्ती किंवा प्रतिभूती हित निष्पादन केलेल्या मालमत्तेचे कोणत्याही दैनंदिन व्यवसाया व्यतिरिक्त अन्य इतर प्रकारे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करण्यापासून

) दैनंदिन कामकाजामध्ये मालमत्ता किंवा अन्य संपत्ती आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीद्वारे आलेल्य रकमेकरिता खात्यात जमा करणे तुम्हाला बंधनकारक असेल आणि अशा मालमत्तेवर प्रतिभूती हित धारण बँक किंवा वित्तीय संस्थाकडे खाते नियमीत करण्यामध्ये विक्री प्रक्रियेसाठी जमा करावे. ाम्हाला येथे निर्देश देण्यात येत आहे की, अर्जदाराकडे लेखी अहवालासह प्रत सादर करावी आणि इस्हाला येथे निर्देश देण्यात येत आहे की, अर्जदाराकडे लेखी अहवालासह प्रत सादर करावी आणि बंधकांसमक्ष **दिनांक २४.०६.२०२२ रोजी स.१०.३०वा**. उपस्थित रहावे अन्यथा तुमच्या गैरहजेरीत

अर्जाची सुनावणी होऊन निकाल दिला जाईल प्रदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्यानिशी आणि माझे हस्ते आज दिनांक ११.०५.२०२२ रोजी

तिलक व्हेन्चर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ई/१०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, इन्फिनीटी मॉल समोर, अंधेरी (पश्चिम),

मुंबई, महाराष्ट्र-४०००५३. ई-मेल:tilakfin@gmail.com, वेबसाईट:www.tilakfinance.wordpress.com

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

टीप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात

आलेली लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षांचे सर्विस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या

www.tilakfinance.wordpress.com वेबसाईटवर आणि बीएँसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईंटवर उपलब्ध आहे

निबंधक ऋण वसुली न्यायाधिकरण, गुवाहाटी

संपलेले वर्ष

39.03.2022

लेखापरिक्षीत

३८८.७५९

- २२.७६७

-22.686

30.06

-६३.१४0

१७६६.६००

-0.022

सही/-

संपलेली तिमाही संपलेली तिमाही

३१.०३.२०२१

लेखापरिक्षीत

२४.६४३

\$30.05

₹0.0८३

३२.२७९

88.898

१२८४.८००

0.024

0.024

तिलक व्हेन्चर्स लिमिटेडकरित

गिरराज किशोर अगरवाल

डीआयएन:00२९०९५९

39.03.7077

लेखापरिक्षीत

३२२.१९१

-१३.६७३

-83.863

-२९.९८२

-48.089

१७६६.६००

-0.0700

-0.0700

Regd, Office: 805, Raheia Center, 214-Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai-400021 CIN : L74110MH2013PLC243163 Email : gcmcan@gmail.com Website : www.gcmcan.com Statement of Audited Financial Results for the Half Year and Year ended 31st March 2022

GCM CAPITAL ADVISORS LIMITED

Sr.	Particulars	Half Year	Half Year	Year	Year
No.		ended	ended	Ended	Ended
Ш		31st March	30 th Sept	31st March	31st March
Ш		2022	2021	2022	2021
		Audited	Unaudited	Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	122.37	119.33	241.70	423.24
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(17.53)	49.94	32.40	9.32
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(17.53)	49.94	32.40	8.73
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(18.31)	41.58	23.27	8.73
5	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	1,694.00	1,694.00	1,694.00	1,694.00
6	Other Equity			1,770.64	1,747.37
7	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of ₹ 10/- each (for continuing and discontinued operations)				
(i)	a) Basic	(0.108)	0.245	0.137	0.052
	b) Diluted	(0.108)	0.245	0.137	0.052
Not	00.1				

The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the quarter and Year ended 31" March 2022 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Audited results for the Quarter and Year ended 31" March 2022 is available on the Company website "www.gcmcap.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com

For GCM Capital Advisors Limite

₹ in Lakl

Vicky S. Agarwa

NCL Research & Financial Services Limited Registered Office : 79, Nagindas Master Road, 3rd Floor, Fort, Mumbai-400 023 CIN - L65921MH1985PLC284739, Email : ncl.research@gmail.com, Website : www.nclfin.com

Quarter Quarter

1	1				
No.		ended	ended	Ended	Ended
		31st March	31st March	31st March	31st March
		2022	2021	2022	2021
		Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	68.82	23.41	197.15	185.79
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	59.33	(62.58)	105.95	1.52
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	59.33	(46.32)	105.95	1.11
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	69.90	(46.32)	104.40	1.11
5	Paid-up Equity Share Capital	5,817.00	2,908.50	5,817.00	2,908.50
	Face Value of Shares	1.00	2.00	1.00	2.00
6	Other Equity			3,385.81	3,281.06
7	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of ₹ 1/- each (for continuing and discontinued operations)				
(i)	a) Basic	0.012	(0.032)	0.018	0.001
	b) Diluted	0.012	(0.032)	0.018	0.001

otes :

The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the quarter and Year ended 31st March 2022 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Audited results for the Quarter and Yea ended 31st March 2022 is available on the Company website "www.nclfin.com" and on the Stoc Exchange website i.e. www.bseindia.com.

For NCL Research & Financial Services Limite

(रक्कम हजारात, ईपीएस व्यतिरिक्त)

संपलेले संपलेली संपलेले

Date: May 25, 2022 Managing Director

कॅनोपी फायनान्स लिमिटेड सीआयएन: एल६५९११०एमएच१९८१पीएलसी३८०३९९

वेबसाईट:www.canopyfinance.org / ई-मेल:info@canopyfinance.org नोंदणीकृत कार्यालय: ३०१, कॉर्पोरेट आरेना, आरे पिरामल क्रॉस रोड, महिंद्रा गार्डन्सच्या मागे, मुंबई-४०००६२.

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

संपलेली

तपशील	तिमाही	वर्ष	तिमाही	वर्ष
	३१.०३.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२१
	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१३३६.२७	38८९४.३९	৬३८१.१८	४९३६७.३०
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष				
साधारण बाबपूर्व)	४६३.५७	५७०५.३७	(१४९६.६२)	१३५००.२३
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ				
नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा				
विशेष साधारण बाबनंतर)	४६३.५७	५७०५.३७	(१४९६.६२)	१३५००.२३
करानंतर कालावधीकरिता निव्वळ				
नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा				
विशेष साधारण बाबनंतर)	(५६८.५१)	४०७५.९४	(४०२९.०६)	८३०८.५०
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न				
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)				
(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(५६८.५१)	४०७५.९४	(४०२९.०६)	८३०८.५०
समभाग भांडवल (दर्शनु मुल्य रु.१०)	९२९३0.00	९२९३०.००	९२९३०.००	९२९३0.00
राखीव (मागील वर्षाचे ताळेबंदपत्रकात				
दिल्यानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)		(१९७५८.५०)		(२४८५३.४२)
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)				
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)				
मूळ	(0.0€)	88.0	(\$8.0)	9۵.0
सौमिकृत	(0.0६)	0.88	(\$8.0)	0.ሪ९

टीप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतार आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.canopyfinance.org वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कॅनोपी फायनान्स लिमिटेड सही/ ललित कुमार तपाडिय व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:०८११७८८१

ठिकाण: मुंबई

दिनांक: २६.०५.२०२२

PS IT INFRASTRUCTURE & SERVICES LIMITED Regd. Office: 308, B2B Agarwal Centre, Near Malad Industrial Estate Kanchpada, Mumbai: 400064 CIN: L72900MH1982PLC027146, Email: psitinfra@gmail.com Website: www.psitinfrastructure.co.in STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

YEAR ENDED 31ST MARCH 2022 (Rs in lakhs) Notice is hereby given that, **Mr. Chand Narain Jasuja** the joint owner along with Mrss. Quarter Year Ended ended votsana Monga & Mrs. Ramaa Monga o Shop No.15 Centrium Premises CS Ltd., Lokhandwala Township, Akurli Road, Kandivli(E), Mumbai 400 101, died on 12/10/ 2022 2021 2022 2021 Audited Audited Audited Audited 2021 and his daughter Mrs. Jyotsana Monga has claimed the share of the deceased ,357.6 1,357.6 Total Income from Operations (Net) (3.38)Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary (15.07) (4.53)(83.65)(2.09)Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra (4.53)(83.65) (15.07) said shares and interest of the deceased ordinary items (2.09)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for publication of this notice with copies of such the period (after tax) and Other documents and other proofs in support of his, her/their claims/objections for transfer of Comprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital (15.07)(2.09)(4.53)(83.65)(Face Value of ? 10/- each) 5.376.00 5.376.00 5.376.00 5.376.00 Other Equity

> a) Basic b) Diluted

operations)

The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results fo the quarter and Year ended 31st March 2022 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Audited results fo the Quarter and Year ended 31st March 2022 is available on the Company website "www.psitinfrastructure.co.in" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com For PS IT Infrastructure & Services Limited

(0.004)

(0.008)

(0.156)

(0.028)

Place: Mumbai Date: May 25, 2022

Kawarlal K. Ojha Managing Director

LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR,

PHONE: 28460031

ZODIAC - JRD -MKJ LIMITED

नोंदणीकृत कार्यालय: ९१०, पारेख मार्केट, ३९ जे.एस.एस.रोड, केनेडी ब्रिज समोर, ऑपेरा हाऊस, मृंबई-४००००४ (भारत) वेबसाईट: www.zodiacjrdmkjltd.com ई-मेल: info@zodiacjrdmkjltd.com , सीआयएन: एल६५९१०एमएच१९८७पीएलसी०४२१०७

Earning Per Share (before Extra-

Ordinary items) of Rs.10/- each (for continuing and discontinued

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही/वर्षांकारिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे निवम ४७(१)(बी) पहा

	(रु.लाखात
नेले	वर्ष

_			. , , , , ,	संपलेले वर्ष			
			संपलेली तिमाही	संपलल वर्ष			
अ.	तपशील	३१.०३.२०२२	३१.१२.२०२१	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	
क्र.		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१२२५.४५	90.86	४०९.७२	१९३३.१७	८९८.२५	
۲.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	૭૬.૭૬	9.88	(२८.५३)	१०३.००	२४.५७	
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	૭૬.૭૬	9.88	(२८.५३)	१०३.००	२४.५७	
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	Y9.0Y	५.६0	(১১.६)	६८.२६	১ ૪. <i>४६</i>	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(\$0.0)	0.६६	१.0९	0.८५	१.१७	
ξ.	समभाग भांडवल	५१७.७२	५१७.७२	५१७.७२	५१७.७२	५१७.७२	
७ .	मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव				६२७०.८६	६२०१.७३	
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)						
	अ) मूळ	0.88	0.88	(0.06)	१.३२	०.६७	
	ब) सौमिकृत	0.98	0.88	(0.06)	१.३२	0.६७	
0	An Correct Arre						

- सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ सहवाचिता सेबी परिपत्र क्र. दिनांक ५ जलै. २०१६ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.zodiacjrdmkjltd.com वेबसाईटवर उपलब्ध आहे
- ३१ मार्च, २०२२ रोजी रु.४९.३२ लाख रकमेचे ३ वर्षांपेक्षा अधिक कालाकरिता कंपनीचे व्यापार देयमध्ये समाविष्ट थकबाकी आहे. विक्रेता हे कॉर्पोरेट अपतदार्र ठराव प्रक्रियेत जानेवारी, २०१८ पासून आहेत. कंपनीच्या व्यवस्थापनाने विक्रेत्यांना रक्कम देण्याचे पुर्ण प्रयत्न केले आहेत. व्यवस्थापनाकडून उपलब्ध माहितीवर आधारित सदर प्रकरण विविध वैधानिक चौकशी प्राधिकरणाकडे प्रलंबित आहे. तथापि कंपनीला कोणताही दावा प्राप्त झालेला नाही म्हणून व्यवस्थापनाच्या मते विक्रेत्यांकडून निश्चिती नसल्याने वित्तीय अहवालात प्रभाव देण्यात येऊ नये.
- कंपनीने अ-वास्तविक मालमत्ता व मालमत्तेचे वापरावरील अधिकार, प्राप्त वस्तू, अ-देयके महसूल, वस्तुंची यादी, गुंतवणूकचे निष्पादन रकमेवरील कोविड-१९ महामारीतुन उद्भवलेले शक्य परिणाम तपासून घेतले आहेत. जागतिक आर्थिक स्थिती सदर महामारीमुळे उद्भवलेले भावी अनिश्चितता यावर कंपनीने कर्ज अहवाल आर्थिक स्थितो आणि बाजार स्रोतातील अंदाजित परिणाम यासह माहितीचे अंतर्गत व बाह्य स्रोत उपयोगात आणले. कंपनीने विद्यमान स्थिती, अपेक्षा याचर आधारित काही विशिष्ट विरलेषण केले आहे की, उपरोक्त मालमत्तेचे निष्पादन मुल्य पुढे मुक्त करण्यात येईल. कंपनीच्या आर्थिक निष्कर्षांवर कोविड-१९ चा प्रभाव सदर वित्तीय निष्कर्षाच्या मान्यतेच्या तारखेला अंदाजितपासून वेगळे दर्शविले जाईल.
- कंपनी मुख्यत: हिरे व्यवसायात कार्यरत आहे आणि तद्नुसार इंड-एएस १०८ प्रमाणे कोणताही वेगळा निष्कर्ष योग्य विभाग नाही. संबंधीत कालावधीचे आकडे हे चालु कालावधी प्रस्तुतीकरणाच्या निश्चितीसाठी आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुनर्वर्गीकृत/पुर्ननमुद केले आहेत.
- ३१ मार्च, २०२२ व ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्ष २०२१–२२ व २०२०–२१ संदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर, २०२१ व ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित अलेखापरिक्षित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे लेखापरिक्षण कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी सेबी (एलओडीआर) रेप्यूलेशन्स २०१५ चे नियम
- ३३ च्या आवश्यकतेनुसार केले आहे आणि त्यावर अ-फेरबदल मत दिले आहे.
- . सेबी परिपत्रक सीआयआर/सीएफडी/सीएमडी/१५/२०१५ दि.३० नोव्हेंबर, २०१५ जे दि.५ जुलै, २०१६ रोजीचे सेबी परिपत्रक आवश्यकतेनुसार सदर अलेखापरिक्षित त्रैमासिक निष्कर्षाच्या नमुन्यात केले आहे.
- १९. कोविड–१९ महामारीचा प्रादुर्भाव संपुर्ण जगभरात तसेच भारतात झाला होता. शासनाने काही क्षेत्रास वित्तीय पाठबळ दिले आणि वायरसचा प्रसार रोखण्यास विविध उपाय योजले. पुढे कोविड-१९ लस सुरू केल्याने त्याचा परिणाम झाला, परंतु काही कारणाने भारताच्या काही भागात कोविड प्रकरणे पुन्हा वाढली. कोविड-१९ महामारीच्या प्रभावामुळे कंपनीचे भावी विकास तसेच निष्कर्षांवर परिणाम झाला, ज्यामध्ये अनिश्चितता आली. असे अपेक्षित आहे की, आर्थिक स्थितीपुढे सुधारित होऊन निर्बंध हटविले जातील. कंपनीचे करनिर्धारणावरती त्यांचे कार्यचलन व मालमत्तेवर महामारीचा प्रभाव झाला आहे. व्यवस्थापनाने असे मत दिले आहे की, कंपनीच्या मालमत्तेच्या मुल्यावरील प्रभाव हे साहित्यिक असेल. व्यवहार अविरत योजना यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा राखून भारतातील पुढील लॉकडाऊनमध्ये व्यवसाय कार्यचलन राखण्यास सहाय्य मिळेल. या प्रक्रियेमुळे व्यवहार निश्चित होण्यास मदत होईल. तरीही स्थिती अद्यापी अनिश्चित असल्याने कंपनीच्या साहित्यावर प्रभाव होईल. कंपनीचे कार्यचलनावर त्याचे प्रभावामुळे सदर वित्तीय निष्कर्षाच्या तारखेला अंदाजित म्हणून नोंद केले आहे. कंपनीकडून आर्थिक स्थितीवरील बदलाचे
- २. कोविड-१९ महामारीमुळे आलेले आर्थिक अनिश्चितता व निर्बंध यामुळे संचालक मंडळाने निश्चित केले आहे की, पुढील अनिश्चित परिणामांना सामोरे जाण्यासाट आमचे स्रोत सुरक्षित राखण्यात यावे म्हणून संचालक मंडळाने वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता कोणत्याही लाभांशाची शिफारस केलेली नाही
- १३. सामाजिक सुरक्षा २०२० वर सांकेतांक भारतीय संशोधने मान्य केले जे भविष्यनिधी व ग्रॅच्युईटी कंपनीद्वारे अंशदानावर असेल. सदर बदलाकरिता प्रभावी तारीख अद्यापी सुचित होणे बाकी आहे आणि नंतर त्यातील नियम अधोरेखित केले जातील. कंपनीकडून सांकेतांक प्रभावी होण्याच्या कालावधीत आणि त्या संबंधित नियम प्रकाशि झाल्यानंतर वित्तीय अहवालात याबद्दलचा प्रभाव व नोंद मुल्यांकन दिले जाईल.
- १४. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५ च्या नियम ३ अन्वये विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार आणि त्यातील आवश्यक सुधारणेअंतर्गत तयार केले आहे. सदर लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर २५ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

संचालक मंडळाच्या वतीने व करित झोडियाक जेआरडी एमकेजे लिमिटेड . श्री. जयेश झवेरी व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०००२०२७७



ठिकाण: मुंबई

दिनांक: २५.०५.२०२२

जीसी व्हेंचर्स लिमिटेड

(सीआयएन - एल२४२४९एमएच१९८४पीएलसी०३२१७०)

नों. कार्यालय: २०९-२१०, २रा मजला, आर्केडिया बिल्डिंग, १९५, नरिमन पॉईंट,

दू: ९१–२२–४०१९ ८६००, फॅक्स: ९१–२२–४०१९ ८६५०. **ई–मेल आयडी**: geecee.investor@gcvl.in; वेबसाईट: www.geeceeventures.com

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षअखेरचे संक्षिप्त स्वतंत्र आणि एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

		स्व	तंत्र			ए	एकत्रित			
तपशील	संपलेले	संपलेले तिमाही		संपलेले वर्ष		संपलेले तिमाही		ने वर्ष		
	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१		
कारभाराद्वारे एकूण उत्पन्न (निवळ)	७८७.१२	9,६२9.२८	९,३९१.०३	४,३९७.१८	७१७.५५	9,६३५.९९	९,६८४.१०	४,४९२.६४		
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींपूर्वी)	२६७.२७	६५१.४६	२,४०४.१०	9,६८०.५०	90८.९४	६०५.६८	२,५४५.०५	१,६२३.२६		
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर)	२६७.२७	६५१.४६	२,४०४.१०	9,६८०.५०	90८.९४	६०५.६८	२,५४५.०३	१,६२३.२६		
कालावधीसाठी करनंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर)	२१०.०१	89८.०८	9,८२४.७५	9,2६०.२३	929.93	२६९.३०	9,824.84	9,09८.98		
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [कालावधीसाठी करपश्चात नफा/(तोटा) आणि करपश्चात इतर सर्वसमावेशक उत्पन्नासहित]	२,००९.०६	१,०९८.४६	५,३३१.१४	४,८२९.८४	२,०७१.९६	9,३८५.७२	५,६४८.७०	५,५६८.१४		
समभाग भांडवल	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७		
राखीव निधी (मागील वर्षाच्या लेखा–परिक्षित ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव निधी वगळून)	-	-	४९,०६९.२७	88,934.84	-	-	५१,६३२.१३	४६,३६२.६३		
प्रतिभागावर मिळकत (₹ १०/- प्रमाणे) (अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता) अनन्यसाधारण बाबीनंतर										
१. मूलभूतः	9.00	२.३८	۷.७३	ξ.ο३	0.48	9.28	९.२१	8.८७		
२. सौम्यिकृतः	9.00	2.3८	۷.७३	€.03	0.48	9.28	९.२१	8.८७		
टिपा:	•	•		•						

- (क) वरील वित्तीय निष्कर्ष हे २५ मे, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि २५ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले.
- (ख) वरील निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्ड (इंडएएस) सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रूल्स, २०१५ चा नियम ३ आणि कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) (अमेंडमेंट रूल्स), २०१६ च्या अनुषंगाने बनवले आहेत.
- कंपनीने १ एप्रिल, २०१८ पासून इंड एएस ११५ 'ग्राहकांशी करारातून मिळणारा महसूल' स्वीकारला आहे. व्यवस्थापनाने केलेल्या मूल्यांकनानुसार कंपनीच्या वित्तीय विधानांवर कोणताही विशेष परिणाम झाला नाही.
- (घ) सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजला दाखल केलेल्या ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षअखेरचे वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही आणि वर्षअखेरचे वित्तीय निष्कर्षाच संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (www.geeceeventures.com) वर सुद्धा उपलब्ध आहे.

जीसी व्हेंचर्स लिमिटेड करिता

श्री सुरेशकुमार वासुदेवन वझाथारा पिल्लई

पूर्ण वेळ संचालक (डीआयएन - ०००५३८५९)

दलाल स्ट्रिट इनव्हेस्टमेंट्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४०९, देव प्लाझा, एस.वही. रोड, अग्निशमन केंद्रा समोर, अंधेरी पश्चिम, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र–४०००५८ दूर.: ९१-२२-२६२०१२३३, ई-मेल:info@dalalstreetinvestments.com, वेबसाईट:www.dalalstreetinvestments.com २१ मार्च २०२२ ग्रेजी संप्रलेल्या निमारी व वर्षाकरिता एकमेव लेखापरिशित विजीय निष्कर्षांचा अस्वाल

तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	(रु.लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण महसूल	94.06	94.98	98.99	८५.२४	939.09
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपुर्व)	(३७.३३)	۵.00	(२०.३४)	2.80	93.63
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	(३७.३३)	۵.00	(२०.३४)	2.80	93.63
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित	(२७.८९)	६.२८	(\$0.89)	2.80	93.८३
नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(२६.३७)	0.09	(२२.४५)	२०.५८	42.90
समभाग भांडवल इतर समभाग (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या	39.49	39.49	39.49	39.49	39.49
ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) (संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वार्षिकीकरण नाही)	४५३.५१	808.22	¥३२. ९ ३	843.49	835.83
मूळ	(८.८५)	9.88	(8.87)	30.0	8.39
सौमिकृत	(८.८५)	9.88	(8.87)	30.0	8.39

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील ज्तारा आहे. लेखापरिक्षित वितीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक
- एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.dalalstreetinvestments.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २५ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्य सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाकरिता लेखापरिक्षित कंपनीचे वैधानिव लेखापरिक्षकाद्वारे करण्यात आले.
- लेखापरिक्षित त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्र रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आवश्यकतेनुसार तयार केले आहेत.

दलाल स्ट्रिट इनव्हेस्टमेंट्स लिमिटे

मुझीश मानेकशान संचालव

ठिकाण : मुंबई

दिनांक : २५ मे, २०२२

CENTRAL RAILWAY

E-TENDER NOTICE

Open E-Tenders are invited by

Sr.DEE/TRD/Nagpur following work on

E-Tender Notice No.: NGP/Elect/

Waaree Renewable Technologies Limited (Formerly known as Sangam Renewables Limited)

[CIN: L93000MH1999PLC120470] 504, Western Edge-I, off: Western Express Highway, Borivali (E) Mumbai-400066 Tel No. 022-4333 1500; Email: info@waareertl..com Website: www.waareertl.com

Notice of Postal Ballot

Members of the Waaree Renewable Technologies Limited (Formerly known as Sangam Renewables

Limited) (the Company) are hereby informed that, the Company has, on Thursday, May 26, 2022 sent the Postal Ballot Notice (Notice) dated May 18, 2022, through e-mail, to all the Members whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date. i.e., Friday, May 20, 2022 and whose email address was registered with the Company/Depositories. The Postal Ballot is conducted pursuant to the provisions of Sections 108 and 110 and other

applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules") and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR Regulations"), the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs for inter-alia conducting postal ballot process through remote e-voting vide General Circulars No. 20/2021 dated 8th December, 2021 read with 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 22/2020 dated 15th June, 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31th December, 2020 and 10/2021 dated 23th June, 2021 ("MCA Circulars"), and Secretarial Standard 2 issued by the Institute of Company Secretaries of India ("ICSI"), and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification (s) or re-enactment(s) thereof for the time being in force) to seek the approval of the members on the resolutions no. 1 to 4 as set out in the Notice of Postal Ballot as detailed below;

- To consider and approve issue of Employee Stock Options (ESOP)
- 2. To consider and approve revision in the remuneration of Mr. Pujan Doshi, Managing Director of

To consider and approve remuneration to Mr. Hitesh P Mehta, Executive Director and CFO of the

- 4. To consider and approve remuneration to Mr. Viren Doshi, Executive Director of the Company
- Members are requested to note the following information and instructions in this regard: A person who is not a member as on Friday, May 20, 2022, should treat the Notice for information.
- In terms of MCA circulars, physical copies of the Postal Ballot Notice, along with the Postal Ballot forms, have not been sent to any Member. Accordingly, the communication of the assent or dissent
- of members in respect of the items of business to be transacted through postal ballot, would only take place through the remote e-voting system. The Notice is also available on the Company's website at www.waareerti.com, on the website
- of BSE Limited at www.bseindia.com and on the website on the website of CDSL viz. www.evotingindia.com. Members who have not yet registered their e-mail address or those who may want to update it, can get the same registered/updated, as detailed below: (a) Members holding shares in dematerialised form are requested to get their email address registered with the concerned depositories; and (b) Members holding shares physical tom, and/or who have not registered/ updated their email address, are requested to furnish their email address and mobile number with
- the Registrar & Share Transfer Agent, viz.: Purva Sharegistry (India) Private Limited, at support@purvashare.com. Further, a detailed procedure for registration of e-mail address is set
- Remote e-voting period shall commence on Friday, May 27, 2022 at 9:00 A.M. (IST) and end on Saturday, June 25, 2022 at 5:00 P.M. (IST) (both days inclusive.

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL")

- During this period, Members of the Company holding shares, in physical or dematerialised form, as on Friday, May 20, 2022 ("Cut-off date") may cast their votes, electronically.
- Members are re-quested to note the following with regard to remote e-voting:

for facilitating the remote e-voting, as the authorized agency.

- A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial
- Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e., Friday, May 20, 2022 and is otherwise not barred from doing-so, only than be entitled to avail the facility of remote
- The remote e-voting shall be disabled after 5.00 p.m. on Saturday. June 25, 2022 at 5:00 P.M and Members will not be allowed to vote thereafter.

Once the vote is cast on a resolution, the Member shall not be allowed to change it

- The results of Postal Ballot shall be declared within two working days from the conclusion of the remote e-voting period by communication to the stock exchange on which shares of the Company
- are listed. The same shall also be uploaded on the Company's website www.waareertl.com and on the website of on the website on the website of CDSL viz. www.evotingindia.com. If you have any queries or issues regarding remote e-voting process from the CDSL e-voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738
- and 022 23058542/43. Alternatively, Members may also write to Ms. Heema Shah, Company Secretary of the Company, at heema@waareerti.com or can reach out at telephone no.: Members are requested to quote their DP ID & Client ID / Folio No, as the case may be, in all
- correspondence with the Registrar and Share Transfer Agent and/or the Company For Waaree Renewable Technologies Limited

Heema Shah Place: Mumbai Dated: May 26, 2022 Company Secretary & Compliance Officer



STCI PRIMARY DEALER LIMITED CIN U67110MH2006PLC165306 GST No. 27AAKCS6909H1ZY Regd. Office: A/B1-801, A wing, 8th Floor, Marathon Innova, Marathon NextGen Compound, Off Ganpatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. www.stcipd.com

Audited Financial Results for the year ended March 31, 2022

Balance Sheet as at March 31, 2022	.000
SOURCES OF FUNDS	
1 Shareholder's Funds	
a. Share Capital	150.00
b. Reserves and Surplus	626.70
HEROPOTOPE DO STATE AND A COLOGIE APPLICATION OF THE PERSON OF THE PERSO	776.70
2 Loan Funds	
a. Secured Loans	11373.75
b. Unsecured Loans*	1509.04
	12882.79
3 Other Liabilities	398.76
TOTAL	14058.25
APPLICATION OF FUNDS	10000000
1 Fixed Assets (Net Block)	15.73
2 Investment	
(i) Govt. Securities & Treasury Bills	12958.48
(ii) FI & Other Bonds	657.03
SERVICE RO NO	13615.51
3 Other Assets	427.01
TOTAL	14058.25
* - Of which call/notice money borrowings	6.700000ACCO-078AC
(Including Interest Accrued thereon)	1317.49
 There is no call/notice money lending. 	
Profit and loss account for the year ended Marc	h 31, 2022

(Including Interest Accrued thereon) - There is no call/notice money lending.	1317.49
Profit and loss account for the year ended Mar	ch 31, 2022
1 Income	0.00001.000
Interest	326.99
Discount	273.26
Trading Profit / (Loss) including MTM	(32.20)
Underwriting & other commission	6.34
Other	5.03
	579.42
2 Expenses	207122
Interest	414.80
Administrative Cost	17.97
Other	9,50
	442.27
3. Profit before Tax	137.15
4. Profit after Tax	100.56
Other Comprehensive Income	0.02
Total Comprehensive Income for the year	100.58
Regulatory Capital Required(as per Capital	17909007-20
Adequacy Guidelines)	360.61
Actual Capital(Paid up Capital +	W. N. 15 (1971)
Reserves-Intangible assets-Deferred tax asset)	776.65
Return on Average Net Worth	13.34%

- The Financial statements have been prepared as per Ind AS and in the format prescribed under Division III of Schedule III of the Companies Act, 2013 and have been approved in the Board Meeting held on April 27, 2022.
- 2. The securities held have been measured at fair value except for securities held at amortised cost category which are carried in books
- at amortised value Net borrowings in call during the year:
- average Rs. 746.24 crores, peak Rs. 1978.00 crores Leverage ratio for the year: average 16.72 times, peak 17.48 times
- Quarterly CRAR (Capital to Risk-weighted Asset Ratio)*** June 30, 2021 Sept 30, 2021 Dec 31, 2021 Mar 31, 2022 34.48% 28.05% *** Calculated as per Master Direction - Standalone Primary Dealer (Reserve Bank) Directions, 2016 dated August 25, 2016 as updated
- from time to time 6. Details of issuer composition of investments in non Government
- Securities as at March 31, 2022 (Ref: RBI Circular No IDMD.PDRS.No.03/03.64.00/2003-04)

Sr. No.	Issuer	Amount	Extent of private placement**
1	PSUs		(30)
2	FIs	149.38	
3	Banks	201.16	55.05
4	Other PDs	546199752	-
5	Private Corporates	295.05	174.76
6	Subsidiary /Joint ventures	I VENNOTA SE	00 (September)
7	Others	124	8.0
No. 1 PS 2 Fls 3 Ba 4 Ot 5 Pri 6 Su 7 Ot 8 Pri	Provision held towards depreciation		
	Total	645.58	229.81

All the investments in the above non government securities are rated and are above investment grade securities. ** Represents original issue.

7. The above results are published pursuant to the Reserve Bank of India's directions to Primary Dealers. For and on behalf of the Board of

inancialexp.epapr.in

STCI Primary Dealer Limited

Prasanna Patankar Managing Director DIN: 07658714

TOTAL™ TRANSPORT Keeping Promises Since 1994

TOTAL TRANSPORT SYSTEMS LIMITED

Member of the C.P. World Group Corporate Identification Number: L63090MH1995PLC091063

Registered Office: 7th floor, T Square, Opp. Chandivali Petrol Pump, Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (E), Mumbai 400 072. Maharashtra, INDIA Telephone: +91-22-66441500 | Fax No: +91-22-66441585 | E-mail: info@ttspl.in | Website: www.ttspl.in

EVERAGE OF AUDITED OFFICE OUR AND AGNICAL DATED PINANGIAL DEGULES FOR THE QUARTED AND VEAD FUDER MARQUEST AGO.

				Standalone					onsolidated		(₹ In Lakhs
Sr. No.		<u> </u>	Quarter Ended on	Standarone	Vear	Ended		Quarter Ended on	onsongateg	Voar	Ended
	Partculars	31st March 2022	31st December 2021		31st March 2022	March 31st March 2021	h 31st March 2022	31st December 2021 AUDITED	31st March 2021	31st March 2022	31st MARCH 2021 AUDITED
		AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED				AUDITED	AUDITED	
		₹	₹	₹	₹	₹	₹	₹	₹	₹	₹
1	Total income from operations	15987.60	15441.00	8684.62	53057.28	26497.56	17231.89	16974.20	9619.34	58365.08	31513.93
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	467.59	400.27	372.23	1569.26	278.46	296.00	372.47	219.78	1354.75	1.86
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	467.59	400.27	372.23	1569.26	278.46	295.83	370.62	215.81	1350.11	-4.91
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	339.41	296.69	302.85	1121.33	201.56	185.77	270.63	143.53	924.26	-86.31
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		296.69	275.42	1105.43	174.13	170.97	268,87	116.39	907.72	-113,32
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹10/- per Equity Share)	1,430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				4717.46	3719.33			22	4029.82	3170.13
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic	2,37	2.07	2.12	7.84	1.41	1.21	1.89	1.01	6.38	-0.59
	2. Diluted:	2.37	2.07	2.12	7.84	1.41	1.21	1.89	1.01	6.38	-0.59

Date: 26th May, 2022

Place: Mumbai

Place: Mumbai

Date: May 25, 2022

- 1. The above audited results, which have been subjected to an audit report by the statutory Auditors of the Company are published in accordance with regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, have been reviewed by the audit committee and approved and taken on record by the Board of Directors at its meeting held through Video Conferencing on 26th May 2022. The financials results are prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, Companies (Indian Accounting Standards) Standards) (Amendment) Rules and other accounting standards generally accepted in India.
- 2. The above financial results is an extract of the detailed format of the financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015 the full format are available on the website of the Company i.e. www.ttspl.in under investor tab and on the website of national stock exchange i.e. www.nseindia.com.

LALW

For Total Transport Systems Limited

Makarand Pradhan **Managing Director** DIN: 00102413

JMD VENTURES LIMITED Regd. Office: Unit No. 323/324, 3rd Floor, Building No. 9, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053. CIN: L67190MH2000PLC033180, Email: jmdtele@gmail.com, Website: www.jmdlimited.com STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022 (Rs in lakhs)

Quarter Quarter Year Ended Year

Dhruva Narayan Jha

Managing Director

SI. No.	PARTICULARS	ended 31st March 2022	ended 31st March 2021	31st March 2022	Ended 31st March 2021		
		Audited	Audited	Audited	Audited		
1	Total Income from Operations (Net)	166.70	362.51	305.03	380.45		
2	Net Profit / (Loss) for the period (before						
	Tax, Exceptional and/or Extraordinary						
	items	(17.60)	(0.35)	7.45	(7.92)		
3	Net Profit / (Loss) for the period before						
	tax (after Exceptional and/or Extra	(47.00)	(404.00)	45.04	(007.40)		
ارا	ordinary items	(17.60)	(191.08)	15.34	(337.18)		
4	Total Comprehensive Income for the						
	period [Comprising Profit / (Loss) for						
	the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(5.70)	(191.08)	14.15	(336.91)		
5	Paid-up Equity Share Capital	(5.72)	(191.00)	14.15	(330.91)		
	(Face Value of Rs. 10/- each)	1,442.92	1,442.92	1,442.92	1,442.92		
6	Other Equity	1,112.02	1,112.02	1,799.906	1,785.760		
7	Earning Per Share (before Extra-			1,700.000	1,700.700		
	Ordinary items) of Rs. 10/- each (for						
	continuing and discontinued operations)						
(i)	a) Basic	(0.040)	(1.324)	0.098	(2.335)		
''	b) Diluted	(0.040)	(1.324)	0.098	(2.335)		
NOTES:							

The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the quarter and Year ended 31st March 2022 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Audited results for the Quarter and Year ended 31st March 2022 is available on the Company website

"www.jmdlimited.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.

Bombay Dyeing

THE BOMBAY DYEING AND MANUFACTURING COMPANY LTD.

Registered Office: Neville House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001. E-mail: grievance_redressal_cell@bombaydyeing.com Tel: (91) (22) 66620000; Fax: (91) (22) 66192001 Website: www.bombaydyeing.com **NOTICE TO THE MEMBERS**

Notice is hereby given that the One Hundred and Forty Second (142nd) Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday, 29th June, 2022 at 3:30 PM (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the

The Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circulars No. 14/2020 dated 8th April, 2020 read with Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, Circular No. 19/2021 dated 8th December, 2021 and Circular No. 02/2022 dated 5th May, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 (collectively referred to as "SEBI Circulars") permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the Members at a common venue.

In compliance with the aforesaid Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 142nd AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM and Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 will be sent by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s).

Members may note that the Notice of the AGM and Annual Report 2021-22 will also be available on the Company's website at www.bombaydyeing.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Notice is hereby further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the Register of the Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 23rd June, 2022, to Wednesday, 29th June, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") and e-voting facility during the AGM to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the Notice of the AGM.

If your e-mail address is not registered with the Depositories (if the shares are held in electronic form)/Company (if the shares are held in physical form), you may register to receive the Notice of the AGM along with the Annual Report 2021-22, by completing the process as under:

Physical	Send a request to the M/s. KFIN Technologies Limited, Registra
Holding	and Share Transfer Agent of the Company ("KFIN") at einward
	ris@kfintech.com providing Folio No., Name of Shareholde
	scanned copy of the Share Certificate (front and back) and sel
	attested scanned copy of PAN card and self-attested scanne
	copy of any of the following document viz. Aadhar Card/Drivin
	License/Election Identity Card/Passport for registering e-ma
	address

Please contact your Depository Participant(s) (DP) and register Holding your e-mail address as per the process advised by your DP. For THE BOMBAY DYEING AND MANUFACTURING COMPANY LTD

Place: Mumbai Sanjive Arora Date: 26th May, 2022 **Company Secretary**



Quarter and Year Ended 31-03-2022 (₹ in Lakhs)

Quarter Ended Year Ended Particulars 31.03.2022 31.12.2021 31.03.2021 | 31.03.2022 | 31.03.2021 (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) (Audited) 324.41 323.07 1,321.41 1,134.76 Total Income 356.34 Net Profit for the period (before 91.24 86.05 352.14 338.56 70.16 Exceptional items and Tax) Net Profit for the period before Tax 352.14 338.56 70.16 91.24 86.05 (after Exceptional items) Net Profit for the period (after 49.59 260.06 253.81 68.38 67.96 Exceptional items and Tax) Total Comprehensive Income for the 251.27 43.21 67.75 63.85 251.78 period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)] Equity Share Capital (Face value 668.75 668.75 668.75 668.75 668.75 ₹ 100/- each) Reserves (excluding revaluation 1.189.96 938.18 reserve as per Balance Sheet) Earnings Per Share (EPS) (Face value ₹ 100/- per share) a. Basic (in ₹) 37.95 7.4210.22 38.89 10.16 b. Diluted (in ₹) 7.42 10.22 10.16 38.89 37.95

Notes: 1. The above is the extract of the detailed format of Audited Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Quarterly and Annual Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the website of the Company (www.lakshmiautomatic.com)

 The Board of Directors have recommended a dividend of ₹ 10/- (10%) per Equity share of ₹ 100/- each for the year 2021-22, subject to the approval of the shareholders in the Annual General Meeting.

For LAKSHMI AUTOMATIC LOOM WORKS LTD Coimbatore

26.05.2022 Chairman

△ CENLUB CENLUB INDUSTRIES LIMITED

Plot No-233-234, Sector-58, Ballabgarh, Faridabad-121004, (Haryana) Ph.: 91 -8826794470-73 Fax: 91 (129) 2307263 Website: http://www.cenlub.in Corporate Identity Number: L67120HR1992 PLC035087 Email: investors@cenlub.in Statement of Audited Financial Results for the guarter and Year ended 31 March 2022

Sr.	Particulars	Quarter	Ended	Year Ended	
		31-Mar-22 (Audited)	31-Mar-21 (Audited)	31-Mar-22 (Audited)	31-Mar-21 (Audited)
1	Total income from operations (net)	1,728.57	1,386.77	5,382.16	4,233.01
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Execeptional and/or Extraordinary Items)	377.99	275.96	866.82	576.43
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Execeptional and/ or Extraordinary Items)	377.99	275.96	866.82	576.43
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Execeptional and/ or Extraordinary Items)	334.59	174.12	700.38	401.27
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after tax)	330.98	182.47	699.54	411.93
6	Equity Share Capital (in Qty)	466.29	466.29	466.29	466.29
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)			3,588.34	2,888.80
8	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs.10/- each) Basic: Diluted:	7.18 7.18	3.74 3.74	15.02 15.02	8,6° 8,6°

Place: Faridabad

Dated: May 26, 2022

- The above results were reviewed and recommended by the Audit Committee and and subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on 26th May, 2022.
- The Board of Directors of the company has considered to skip the dividend for the year.
- The appointment of Mr. Aman Mittal (DIN:00006435) as Whole Time Director of the Company (Cenlub Industries Limited) with effect from 1st August 2022 for a period of three year i.e. till 31st July, 2025, subject to the approval of Shareholders of the Company.
- The Financial results of the company for the quarter/year ended March 31,2022 are also available on the Company's website (www.cenlub.in) and on the website of BSE (www.bseindia.com)

FOR CENLUB INDUSTRIES LIMITED

VIRENDRA KUMAR GUPTA EXECUTIVE DIRECTOR

(DIN: 00006461)

TRD/2022-23/03, dated 24-05-2022. Name of work: NGP/TRD- Provision of monkey guards to reduce interruption in traction supply due to monkey menace. Estimated Cost of work: ₹ 81,78,100/- Earnest Money Deposit:

₹ 1,63,600/- Last date & Time for

submission of tender: 16-06-2022 at

RailMadad Helpline 139

15.00 Hours. Web site address: Details on Railway website www.ireps.gov.in Sr. DEE(TRD), Nagpur

CENTRAL RAILWAY E-TENDER NOTICE

Open E-Tenders are invited by Sr. DEE/TRD/Nagpur following work on E-Tender Notice No.: NGP/Elect/TRD/ 2022-23/04, dated 23.05.2022, Name of work: Casting of OHE foundation, Mast erection & Cable laying, including earthing & bonding in jurisdiction of ADEE/TRD/NGP of Nagpur Division (Zonal work). Estimated Cost of work: ₹ 58,27,973/- Earnest Money Deposit: ₹ 1,16,600/- Last date & Time for submission of tender: 15-06-2022 at 15.30 Hours. Web site address: Details on Railway website www.ireps.gov.in. Sr. DEE(TRD), Nagpur VAPL/04/36

RailMadad Helpline 139

NOTICE NOTICE is hereby given that the

Certificate(s) for 160 Equity Shares Certificate Nos. 218306 to 307 and 1596511 to 6512 of Nocil Limited (Name of the Company) standing in the name(s) of Kiritkumar Bipinchandra Dave has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the company to issue duplicate Certificate(s) for the aforesaid shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered Office Mafatlal House, H.T. Parekh Marg, Backboy Reclamation Churchgate. Mumbai-400020 within one month from this date else the Company will proceed to issue duplicate Certificate(s).

Name(s) Of Shareholder(s) Kiritkumar Bipinchandra Dave Date: 27.05.2022

AJANTA SOYA LIMITED CIN L15494RJ1992PLC016617 Read, Office & Works: SP-916, Phase-III. Industrial Area, Bhiwadi-301 019, Rajasthan **Tel.:** 911-6176727, 911-6128880; Corp. Office: 12th Floor, Bigjo's Tower, A-8

Netaji Subhash Place, Wazirpur District Centre, Delhi - 110 034 Tel: 011-42515151, Fax: 011-42515100, Email: cs@ajantasoya.com Website: www.ajantasoya.com NOTICE OF RECORD DATE Notice is hereby given that the Board of

Directors of the Company at its meeting held today i.e. 26th May, 2022 has fixed Friday, 17th June, 2022 as the Record Date for determining the eligibility of shareholders, with regard to the Sub-division (split) of 1 (one) Equity shares of Rs. 10 each (fully paid-up) into 5 (five) Equity shares of Rs. 2 each (fully paid-up), as approved by the shareholders through postal ballot by way of electronic means on 23rd May, 2022

The details relating to the abovementioned Sub-division of equity shares are also available in the "investor Relations" section of the Company's website i.e. www.ajantasoya.com By order of the Board Ajanta Soya Limited

Place: New Delhi Date: 26.05.2022

Abhey Goyal **Whole Time Director** DIN: 02321262

CLASSIFIEDS BUSINESS

LOANS



0070691857-110-1

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The India Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations o individuals advertising in its newspapers Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monie or entering into any agreements with advertisers of otherwise acting on an advertisement in any manne whatsoever. Registered letters are not accepted in response to box number advertisement."

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

Beejay Ads, Opera House Phone : 23692926 / 56051035. Color Spot, Byculla (E), Phone: 23748048 | 23714748. FCA Communications, Nariman Point, Phone: 40020550 / 51. Fulrani Advtg. & Mktg. Antop Hill Phone: 24159061 Mobile: 9769238274/ 9969408835 Ganesh Advertising, Abdul Rehman Street, Phone : 2342 9163 / 2341 4596 J.K. Advertisers, Hornimal Circle, Fort Phone: 22663742. Mani's Agencies, Opp.G.P.O., Fort. Phone: 2263 00232. Mobile: 9892091257. Manjyot Ads, Currey Road (E) Phone: 24700338. Mobile: 9820460262. OM Sai Ram Advtg., Currery Road Mobile: 9967375573 Pinto Advertising Mazagaon, Mazagaon, Phone: 23701070. Mobile: 9869040181. Premier Advertisers Mumbai Central Mobile: 9819891116

Sarjan Advertising, Tardeo, Phone : 66626983